

**B.A. (Physical Education) Sem – V (CBCS - 2015 Course) : WINTER
2018**

SUBJECT- TEST MEASUREMENT AND EVALUATION

Day: - Wednesday
Date: 24/10/2018

W-2018-0601

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.
Max Marks: 60

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Write the Concept of evaluation in Physical Education and Explain the importance of Measurement and evaluation in Physical Education. **(12)**

OR

Explain in detail about different tools of evaluation in Physical education.

Q.2 Write down the steps of construction of test in Physical Education. **(12)**

OR

Calculate the mean deviation of the following data:

Class interval	46-50	41-45	36-40	31-35	26-30	21-25	16-20	11-15	06-10	01-05
Frequency	3	2	6	4	9	3	6	2	4	1

Q.3 Give in detail- Criteria of test selection. **(12)**

OR

Explain in detail AAHPER youth fitness test.

Q.4 Explain the any one skill test for soccer playing ability. **(12)**

OR

Write in detail about Jonshan basketball skill test.

Q.5 Write short notes (**ANY THREE**) **(12)**

- a) Objective Test item
- b) Test retest reliability
- c) Volleyball Serving test
- d) Coopers 12 minute run walk test
- e) Physical fitness Components

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ शारीरिक शिक्षणामधील मुल्यमापनाची संकल्पना स्पष्ट लिहा आणि मापन व मुल्यमापनाचे (१२)
शारीरिक शिक्षणातील महत्व सविस्तरपणे सांगा.

किंवा

शारीरिक शिक्षणामधील मुल्यमापनाच्या विविध साधना विषयी सविस्तर लिहा.

प्र.२ शारीरिक शिक्षणातील कसोटी बांधणीच्या पायऱ्या सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

पुढील संपादनाचे मध्यमान विचलन काढा.

सी.आय.	४६-	४९-	३६-	३९-	२६-	२९-	१६-	१९-	६-१०	९-९
	५०	४५	४०	३५	३०	२५	२०	१५		
एफ.	३	२	६	४	९	३	६	२	४	१

प्र.३ कसोटी निवडीच्या निकषाविषयी सविस्तर माहिती द्या. (१२)

किंवा

ऑफर युवक सद्दृढता चाचणी सविस्तर स्पष्ट करा.

प्र.४ फुटबॉल खेळण्याची क्षमता मापन करणारी कोणतीही एक कौशल्य चाचणी सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

जॉन्सनची बास्केटबॉल कौशल्य चाचणी सविस्तर लिहा.

प्र.५ टिपा लिहा. (१२)

- अ) वस्तुनिष्ठ प्रश्न
- ब) पुर्नकसोटी विश्वसनियता
- क) व्हॉकलीबॉल सर्व्हिस टेस्ट
- ड) कुपर १२ मिनिट धावणे-चालणे कसोटी
- इ) शारीरिक क्षमतेचे घटक

* * *